

der ed. Bomb. उदायुधः zu lesen ist; vgl. noch 5, 5959. KATHĀS. 68, 43.
उदार 1) a) °प्रशंसा *Lob der Edelmüthigen Verz.* d. Oxf. H. 122, b, 16.
 °विक्रम Spr. 3937. तप्तः 4821. °शेषया रजवीया DAÇAK. in BENF. Chr. 183, 4. °मणिभूषणा *prächtig* Spr. 4729. VARĀH. BHU. S. 43, 53. °वेया KATHĀS. 61, 200. कदा 90, 2. °शीत्कृतकृतो दत्तचक्रान् *heftig oder laut* Spr. 738. Im Joga u. s. w. Bez. *eines best. Kleça, des beständig thätigen, unablässig wirkenden* SARVADARÇANAS. 163, 19. 166, 2. उदारत्वं स-हृकारिसंनिधिवशात्कार्यकारिवम् 163, 21. — 2) b) TBR. 2, 2, 2, 2. = उ-त्वणाज्ञाली: Comm. — Vgl. शैदारिक, शैदर्प.

उदारचरित (उ° + च°) 1) adj. *edel handelnd* Spr. 203. 3783. — 2) m. N. pr. *eines Fürsten* KATHĀS. 51, 174.

उदारता Spr. 908 (*Edelmuth*). *edle Ausdrucksweise* Sāu. D. 619 (= श्रद्धाप्यत्व). Verz. d. Oxf. H. 207, a, 28. अत्युदारता *allzugrosser Edelmuth* DAÇAK. in BENF. Chr. 186, 19.

उदारव n. = उदारता *edle Ausdrucksweise* PRATĀPAR. 67, a, 8. Vgl. auch oben u. उदार 1) a) am Ende.

उदारवर्त TATTVAS. 33. Verz. d. Oxf. H. 313, b, 3. 316, a, 1 v. u. Schol. zu PANĀKAV. BR. 2, 13, 3. 5, 10, 2.

उदाराशय (उद् + श्रा°) m. *Wasserbehälter, Teich* BHĀG. P. 10, 31, 2.

उदास (von 2. श्रस् mit उद्) m. *das Ausverzen: गर्भस्य Fehlgeburt* VARĀH. BHU. S. 31, 38.

उदासिन् (von 2. श्रास् mit उद्) adj. *gleichgültig*; m. pl. Bez. einer asketischen Secte WILSON, Sel. Works 1, 32. 239. 267. fgg. 273. 2, 124. 143. — Vgl. शैदास्य.

उदासीन s. u. 2. श्रास् mit उद्.

उदासत = उदासीन BHĀG. P. 10, 24, 5.

उदास्युच्छ (1. उद् + श्रास्य - पु°) adj. *mit erhobenem Gesichte und Schweife* BHĀG. P. 10, 13, 30.

उदाहृता 2) Sāu. D. 438. 434. füge TARKAS. 32 am Ende hinzu. —

3) *steigernde Rede* Sāu. D. 368. Schol. zu DAÇAK. S. 30, Z. 1.

उदाहृत् (von हृत् mit उद्) adj. *ausrufend, anrufend, mit acc. der Person* BHĀG. P. 10, 13, 7.

उदाहृत् (उद् + श्रा°) m. *das Herbeiholen von Wasser* KAUC. 73.

उदाहृत्य Sāu. D. 87, 14.

उदाहृति *steigernde Rede, Erwähnung von etwas Grösserem, Besserem* DAÇAK. 1, 36. PRATĀPAR. 36, a.

उदितउम्बार (उ° + उ°) m. N. pr. *eines Mannes* Verz. d. Oxf. H. 148, a, 8.

उदिपि N. pr. *einer Oertlichkeit* WILSON, Sel. Works 1, 140. fgg. 148.

उदीना (von ईन् mit उद्) f. *das Aufblicken, Hinblicken* BHĀG. P. 10, 87, 29.

उदीय 1) m. pl. Bez. einer Schule Ind. St. 3, 262. Verz. d. Oxf. H. 53, a, 10. 11. *die Bewohner des Nordlandes* 238, b, 27. VARĀH. BHU. S. 16, 21. 38, 46.

उदीयवृत्ति (so, nicht °वृत्ति) Ind. St. 8, 170. 182. 311. fgg.

उदीरण 2) HALJ. 1, 138. Sāu. D. 210, 13. सुकृतोदीरण *das Kundthun, Ausplaudern* KATHĀS. 113, 8.

उदीर्णवराहृतीर्थ n. N. pr. *eines Tirtha* Verz. d. Oxf. H. 67, a, 26.

उद्म्बर 1) a) त्रिः *पद्यने* (jährlich) AIT. BR. 3, 24. VARĀH. BHU. S. 43, 15. 44, 4. 53, 83. ब्रह्माएडाउम्बरात्मशक्तवद्वरे गत्वा जातनष्टाः Spr.

936. Vgl. u. मणक 1). — c) VARĀH. BHU. S. 33, 26. 36, 13. — f) pl. N. pr. eines Volksstamms gaṇa राजन्यादि zu P. 4, 2, 53. VARĀH. BHU. S. 3, 40. 16, 3; vgl. श्रीदुम्बर. — 2) b) VARĀH. BHU. S. 31, 17. — c) ČĀRĀG. SAṂU. 1, 1, 17. — d) ein Udumbara-Wald PANĀKAV. BR. 16, 6, 4.

उदुम्बल Z. 2. sg. lies 10, 14, 12 st. 10, 14, 2, उपै° st. उपै° und शालुउम् st. शालुदम्.

उद्धृत 1) R. 6, 96, 13.

उद्धृष्ट 2) gehört vielleicht zu 1. उद्धृ mit उद्.

उद्युपुर n. N. pr. *einer Stadt* (wohl = उद्युपुर) Verz. d. Oxf. H. 37, b, No. 90.

उद्गम 1) *Aufgang* (von Gestirnen) VARĀH. BHU. S. 28, 16. 30. 25. 104, 61. Hir. III, 47 (Spr. 3182) gehört zu 3). — 3) स्वेदोदग्नम् BHĀRTĀ. 1, 33 (Spr. 1719) schlechte Lesart für स्वेदोदार. — 4) सन्धुकारोदग्नम् SPR. 4688.

उद्गमनीय = धैतं वासः *ein reines Gewand* HALJ. 2, 396. गृहीतपत्पुद्गमनीयवस्त्रा KUMĀRAS. 7, 11 fehlerhaft für गृहीतपत्पुद्गमनीय.

उद्गल (1. उद् + गल) adj. *den Hals (Kopf) aufrichtend*: भृत्युद्गल BHĀG. P. 8, 23, 1. = उत्कण्ठ Schol.

उद्गाढ, °कन्दर्दी (काया) KATHĀS. 93, 2.

उद्गातृदमन् (उद्गातर् + द°) n. N. eines Sāman Ind. St. 3, 209, b.

उद्गामिन् (von गम् mit उद्) adj. *hervorkommend* KATHĀS. 86, 62.

उद्गार 1) बाज्जलोदार (दोपकस्य) *das Vorsichgeben von Russ* KATHĀS. 43, 149. विलसुरतस्वेदोदारा वयूवद्वेन्द्रव्यः Spr. 1719. यगानोदार Furz 903. कौशलोदार s. u. प्रजत्पृष्ठ. — 3) Laut überh.: गर्जोदार HALJ. 3393. घ्यक्तोदारम् ČĀNTIČ. 1, 21 (Spr. 993) ist adv. mit vernehmbarer Stimme. — 4) *das Anschwellen, angeschwollene Wassermasse*: सागरोदार (= समुद्रपरिवर्ण) Schol.) R. 7, 32, 9. तेन वाङ्मसद्वेषा संनिरुद्गता तरी। सागरोदारसंकाशानुदारान्सृते मुङ्गुः II 19.

उद्गारेन् n. (sc. अब्द) *Bez. des 57ten Jahres im 60jährigen Jupiter cycleus* VARĀH. BHU. S. 8, 50. — Vgl. रुधिरोदारिन्.

उद्गिर्य s. u. 2. गरु caus.

उद्गीति Ind. St. 8, 302—307.

उद्गीय 1) = सामवेद्यनि und प्रणाव SUBHŪTIKANDRA bei UGGVAL. zu UNĀDIS. 2, 10; vgl. श्रीमित्पेतदत्तरमुद्गीयमुग्नासोत् KUĀND. UP. 4, 1, 1. Im engern Sinne, als einer der 3 oder 6 सामविधि, der *Gesang des eigentlichen Sāman* (während bei den andern Vidhi die Zuthaten vorn und hinten gesungen werden) LĀTĀ. 6, 10, 13, fgg. SHĀPV. BR. 1, 4. 3, 1. — 2) N. pr. eines Sohnes des Bhūman BHĀG. P. 5, 13, 5. स्मरोद्गीय (= स्मृतिउद्गीय: Schol.) 10, 83, 51.

उद्गन्य 1. उद् + गन्य) m. N. pr. *eines Mannes* WASSILJEW 49. 30.

उद्गन्यि (1. उद् + ग्र°) adj. *frei von hemmenden Knoten* (in übertr. Bed.) BHĀG. P. 3, 13, 47. = निरुद्धमान Schol.

उद्गृहण vgl. u. सृण 2) a) am Ende.

उद्ग्राकृ 1) ist der nachfolgende Vocal lang, so heisst der Samdhī उद्ग्राकृपद्वृत्ति ebend.; vor ग्र — उद्ग्राकृत् 12.

उद्ग्रहिणी f. = उद्ग्रहिणी II. an. 2, 560.

उहृ 1) उद्गान् (= प्रशस्तान्) SCHOL. BHĀTT. 7, 64.

उहृत् bedeutet an beiden Stellen *das Reiben (Kitzeln)*. Zu वराश्च चर्पणाडृन्निर्कर्म VID. 20 (KATHĀS. 18, 88) ist die andere Stelle वल्प-